

15th July, 2022

The Secretary
BSE Ltd.
Corporate Relationship Dept.,
14th floor, P. J. Tower,
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001
Stock Code – 500331

The Secretary
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai - 400 051
Stock Code - PIDILITIND

Dear Sir,

Sub: Advertisement - Notice of 53rd Annual General Meeting

We enclose copies of the newspaper clippings of the advertisement published on 15th July, 2022 in respect of intimation regarding 53rd Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 10th August, 2022 at 3.00 pm IST through Video Conferencing / Other Audio Visual Means, in the following newspapers:

- 'Business Standard' (English) All India edition and
- 'Sakal' (Marathi) Mumbai Edition

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully, For Pidilite Industries Limited

Manisha Shetty Company Secretary

)>

Encl as above

Pidilite Industries Limited

Corporate Office

Ramkrishna Mandir Road Andheri - E, Mumbai 400059, India

Bajaj Hindusthan faces a sour future

The indebted company needs money to shore up its operations but its NPA tag makes raising funds difficult

SANIEER MUKHERIEE, KRISHNA KANT & DEV CHATTERJEE

New Delhi/Mumbai, 14 July

ith lenders declaring Bajaj Hindusthan Sugar, one of the biggest sugar producers in Uttar Pradesh, a non-performing asset (NPA), the entire sugar sector in the state — apart from the company's future itself — has been pushed into uncertainty. This is largely because of the sheer size of the company and the number of farmers directly associated with it for their income.

Bajaj Hindusthan has an over 12 per cent share in the total sugar produced in Uttar Pradesh in the 2021-22 season that will end in September and an over 13 per cent share in the number of farmers directly associated with the sugar sector. It operates 14 sugar mills across UP, making it one of the largest companies in the sector.

"With such big numbers, Bajaj's NPA declaration will reflect badly on the overall health of UP's sugar sector, both in terms of cane dues to be cleared of farmers, investor perception, government perception and the general view of the sugar sector," a senior industry official said.

He added, though, that 60-65 per cent of the sugar companies in UP have cleared their the remaining ones that delay payments due to their internal troubles give the entire industry a bad name. "This includes companies like Bajaj Hindusthan," he pointed out.

Industry officials said Bajaj won't stop crushing sugar but after the NPA label, it will find it difficult to get bank support since two previous debt restructuring exercises have failed. "A sense of uncertainty

will hang over its ability to make timely payments for sugarcane bought from farmers, which could have a significant fallout since it impacts almost 0.6 million farmers," another official said.

Overall, industry players said besides a few standouts such as Bajaj, the health of

UP's sugar industry has improved in the last few years. The strong focus on ethanol, a slight improvement in sugar prices, steady exports and so on have improved cash flows of UP-based sugar companies and boosted their ability to clear sugarcane dues accruing to farmers.

This is reflected in the fact that around 82 per cent of sugarcane dues accruing to farmers in the 2021-22 season had been sugarcane dues to the farmers; paid till early July.

"Even if sugar mills that don't have an attached distillery are making good money it is because molasses rates have risen to almost ₹800 per quintal this year compared to ₹500-550 per quintal a few years back," the official said.

Sugar companies are also setting up grain-based distilleries to compensate for the seasonality of sugarcane availabil-

Including FY22,

the company

cumulatively

in the last 10

years. These

losses have

resulted in a

steady erosion

in its net worth

lost ₹4,729 crore

in its operations

has now

ity. "Net net, the health of UP's sugar sector is not looking as bad as it was a few years back," the official explained.

So why is Bajaj Hindusthan Sugar, once a storied company in the domestic sugar industry, in such bad shape? The company has been

facing financial problems for nearly a decade now due to a combination of high debt and poor profitability. Its financial metric deteriorated after the company split from the patriarch Rahul Bajaj's family in 2008 following a bitter public fracas and came under the control of his brother Shishir Bajai. Shishir's son, Kushagra, is currently chairman and has been at the helm since October 2014.

The company last reported

the sugar maker reported a net loss of ₹267.54 crore in FY22, though that was an improvement on a net loss of ₹290.8 crore the year before. The company's net sales were, however, down 13.7 per cent year-on-year to

₹5,607.6 crore last fiscal, the low-

est in the last five years.

a net profit in FY12. Since then,

it has been reporting losses year

after year (see box). For example,

BITTER TRUTHS

POOR GROWTH AND

Sugar net sales & net profit

Historical trends in Bajaj Hindusthan

2: HIGH INTEREST BURDEN

(₹cr)

0.0008

6000.0

4000.0

2000.0

-2000.0

FY22

Historical trends in Bajaj Hindusthan operating profit

STEADY LOSSES

Net sales — Net profit

-1482.4

184.2

and interest burden

-400.8

FY07

Source: Capitalin

Operating profit — Interest

Including FY22, the company has now cumulatively lost ₹4.729 crore in its operations in the last 10 years. These losses

have resulted in a steady erosion in its net worth despite an infusion of fresh equity capital in recent years.

600.0

300.0

-1,361.5

Bajaj Hindusthan Sugar is now one of the most indebted top tier sugar makers with debtto-equity ratio of 2.11x in FY22. Worse, the company's total debt at the end of FY22 was nearly 24 times its operating profits or EBITDA in FY22.

These losses are largely due to the interest burden that eats away the lion's share of the operating profits that the company

generates from its business. The company has tried to mitigate this by reducing its overall indebtedness through debt repayment. Bajaj Hindusthan has reduced its gross debt (on a consolidated basis) by 45 per cent in the last 10 years, from an alltime high of ₹8,759 crore at the end of September 2011 to ₹4,814

(₹cr) 3: DEBT REMAINS HIGH (₹cr)

networth and debt

Networth — Total debt

Historical trends in Bajaj Hindusthan

4,814.2 8000.0

2,259.1

This led to a sharp decline in its interest burden but this reduction was not enough because operating profit declined even faster during the period. The

Pidilite

crore at the end of this March.

company's annual interest burden is down 71 per cent from a record high of ₹889 crore in FY15 to ₹254 crore last fiscal. The decline in its operating profit has been faster. The company's operating profit is down 80 per cent from a high of ₹1,010 crore in FY12 to ₹197 crore last fiscal.

The latest crisis for the company arises from the fact that for the second year in a row in FY22, it can't service its debt due to inadequate operating profits. The company's interest burden exceeded its operating profits in both FY21 and FY22. For example, the company reported operating profit of ₹197 crore in FY22 against interest costs of ₹254 crore in the same period.

This has forced rating agencies to downgrade the sugar company's credit rating to D or default. "The revision in the ratings assigned to the bank facilities of Bajaj Hindusthan Sugar Limited (BHSL) takes into account the ongoing delays in the debt servicing which are on account of BHSL's poor liquidity position resulting from cash flow mismatches," writes CARE Ratings in its rating report on the company.

Group officials declined to comment but an external advisor to the group said it has given banks a new debt restructuring proposal, which is under consideration. The plan involves selling the group's profit-making arms and repaying banks. The banks want promoters to bring in ₹1.500 crore to the table as their contribution to the debt recast plan. The company also owns a minority stake in an electricity generation firm, which could be sold to repay lenders.

But it will be now up to the lenders whether to give promoters, who now own 25 per cent of the company, another opportunity or look for other options.

Uber's slew of changes for drivers

PEERZADA ABRAR Bengaluru, 14 July

Based on feedback from the driver community, Uber is making a slew of changes to its ride-hailing platform in India including the roll-out of an unconditional upfront drop-off destination across India. Among other changes are smoother app login and enhanced support for drivers on the Uber platform.

Uber has come up with these initiatives after hosting the second meeting of its National Driver Advisory Council (DAC) in Bengaluru. DAC was launched in March to facilitate a dialogue between Uber and drivers across six metro cities to address key issues.

"DAC is our earnest atte mpt to get authentic feedback from drivers and deepen our engagement with them," said Shiva Shailendran, director, supply and cities operations, Uber India and South Asia.

Encouraged by a dip in the number of trip cancellations after its pilot launch in May, Uber has decided to do away with the trip acceptance threshold and rolled out the unconditional upfront drop-off destination feature in all cities. Shailendran said this feature was now being tested in markets globally, including the US and Latin America.

Uber has now also introduced an OTP-based login that will help drivers to log in to the app without the need to remember passwords or other details.

NUMBER WISE

PERKS OF POLITICS: IT PAYS TO BE AN MLA

Delhi lawmakers have given themselves pay hike, joining counterparts in widening the gap with voters' income



ISHAAN GERA

In 2013, researchers at Columbia University, Princeton and DONG Energy reached an interesting conclusion. They found that raising politicians' salaries did not necessarily improve governance. It may even have the opposite effect, according to the research published in Chicago Booth Review.


The researchers studied the impact of salary revisions for the European Union's members of parliament and concluded that salary hikes had an insignificant effect on work and attendance. There are other studies, however, that conclude the opposite.

Such hikes make headlines because politicians, and not market forces, determine their salaries. In India, the latest to upgrade are Delhi MLAs, who approved a pay revision of 66 per cent after 11 years.

Even after the revision. $Delhi\,MLAs\,will\,not\,be\,the$ highest paid in India. An analysis based on government sources and media reports shows Telangana MLAs enjoy the highest remuneration. Telangana MLAs earn 2.7 times more per month in allowances and salary than the ₹90,000 a Delhi lawmaker will get post-revision. Among the larger states. Maharashtra pays₹230.000 monthly to its legislative assembly and council members, whereas Karnataka pays₹205,000.


The analysis found Bihar had the widest gap between an aam aadmi's income and MLA salary and benefits. The difference between MLA salary in Bihar and the per capita net state domestic product was 34.6 times. After the salary revision, an

TELANGANA MLAS ARE THE HIGHEST PAID Monthly remuneration (salary and allowances) of MLAs (in ₹) ■Top 5 ■ Bottom 5




SALARY GAP HIGHEST IN BIHAR

Ratio of MLA salary over per capita NSDP (2019-20) ■Top 5 ■ Bottom 5



MLA INCOME GREW FASTER IN SOME STATES (compounded annual growth rate, %)
MLA/MP income per capita income



Per capita income is calculated on basis of Net State Domestic Product. CAGR for NSDP is computed for (2011–12 to 2019–20). For Delhi, period of MLA hike is 2011–22, for Telangana 2011–16, for India the period is 2011–2018 for MPs' salary revision, Andhra Pradesh: 2011–2022, Maharashtra: 2010–16 Source: Media reports, government documents, BS analysis

MLA will get triple the $amount\,an\,average\,person$ in Delhi earned in 2019-20.

The gap is wider in some other states. In Telangana, the compounded annual growth rate in MLA salaries was 21.5 per cent between 2011 and 2016. Per capita income in the state grew only by 10.1 per cent between 2011-12 and 2019-20. (2011 figures are from the state of Andhra Pradesh prior to bifurcation). The salary of

members of parliament had witnessed a CAGR of 8.7 per cent between 2011 and 2018. The calculations do not consider all the benefits that

state governments bear incometax for MLAs. The state $exchequer \, covers \, travel$ expenses to the tune of lakhs of rupees per MLA. Uttar Pradesh grants nearly₹4 lakh of rail coupons to MLAs for travel. MLAs and MPs are entitled to a pension if they serve five years in office. In some states, pensions are higher than the basic salary. Aperson aged 30 will have to work 35 years and contribute ₹3.200 per month to earn a pension of₹50,000 at retirement, in some states people can do so by getting elected as an MLA for just one term.

MLAs and MPs enjoy. Most

IHP FINVEST LIMITED

(CIN: U65920MH1996PLC103184) Regd. Office: Construction House, 2nd Floor, 5, Walchand Hirachand Road Ballard Estate, Mumbai 400 001 **Tel**: +91-22-22618091, +91-22-22705150, **Email Id**: inpfinvest@yahoo.co.in

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS OF IHP FINVEST LIMITED

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting ("AGM") of IHP Finvest Limited ("the Company") will be held on 10th August, 2022 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, set out in the Notice of AGM which s being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate affair (MCA) has vide its General circular No. 14/2020 dated April 8, 2020. General circular No. 17/2020 dated April 13, 2020, General circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circula No. 19/2021 dated 8th December, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021 and General Circular No. 2/2022 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') permitted the holding of AGI through VC/OAVM without the physical presence of the Members at a commor venue. In compliance with these MCA circulars and the relevant provision of the Companies Act 2013. The 26th AGM of the Members of the Company will be held on Wednesday, 10th August, 2022 at 3.00 p.m.(IST) through VC/OAVM facility provided by National Security Depository Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM, which will be circulated in

In compliance with the Act, the Rules made thereunder and the above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financia Year 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. As per MCA circulars, no physical copies of the Annual Report for the Financial Year 2021 22 will be sent to any shareholder, except to those shareholders who have al conviof the Annual Report 2021-22

Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be available on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only.

The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting/e voting is provided in the Notice of the AGM.

If your email ID is already registered with the Company/Depository, logi details for e-voting are being sent to your registered email address.

The Company has fixed Wednesday, 3rd August, 2022 as the "cut-off date or determining entitlement of members to cast their vote and also er of Dividend for the financial year 2021-22, if declared. In case you have not registered your email address with the Company

Depository and or not updated your Bank Account Mandate for receipt of dividend, please follow below instructions to: a) Register your email-id for obtaining Annual Report and Login details for e-voting)Receiving dividend/s directly in your Bank Account through Electroni

Clearing Service (ECS) or any other means.

Physical Please send a request to the Registrar and Transfer Agent of the Holding Company, M/s MCS Share Transfer Agent Limited stating your Folio-No, Name of Shareholder(s), scanned copy of the share certificate (front and back), PAN (Self-attested scanned copy of PAN Card and Aadhar (Self attested scanned copy of Aadhar card) for registering email address. Following additional details need to be provided fo updating bank account details a) Name of the Bank and address of he Branch in which you wish to receive the dividend b) The Bank Account type (Savings/Current) c) Bank account number allotted by your Bank after implementation of core baking solutions. d) 9-digit MICR code number e) 11- digit IFSC code and f) A scanned copy of the cancelled cheque bearing the name of the first shareholder

Demat Please contact your Depository Participant (DP) and register your Holding email address and bank account details in your demat account, as per the process advised by your DP.

Pursuant to Finance Act 2020, the dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1 2020 and the Company is required to deduct Tax a Source from dividend paid to Shareholders at the prescribed rates.

For the prescribed rates for various categories, the shareholders at requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company/RTA (in case of shares held in physical mode) and depositories (in case of share

A resident individual shareholder with the PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No.15G/15H to avail the benefit of no-deduction of tax at source by email to ihpfinvest@yahoo.co.in on or before 30th July, 2022. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at a higher rate of 20%.

Non-resident shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents i.e. no permanent establishment and beneficial ownership declaration. Tax residency certificate, Form 10F, any other documents which may be required to avail the tax treaty benefits by forwarding the above documents by email to ihpfinvest@yahoo.co.in. The aforesaid declaration and documents need to be submitted by the shareholders on or before 30 July, 2022.

In the event the Company is unable to pay the dividend to any shareholder by electronic mode, due to non-registration of the bank account, the Company shall dispatch dividend warrant(s)/ demand draft(s)/ to such shareholders, a For IHP FINVEST LIMITED

Place: Mumbai Date: 14th July, 2022 Rajas R. Dosh

Place: Mumbai

Date : 14th July, 2022

PIDILITE INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. • Tel: +91 22 2835 7000 • Email: investor.relations@pidilite.co.in Website: www.pidilite.com • CIN: L24100MH1969PLC014336

NOTICE OF 53rd ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and also Circulars issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the 53rd Annual General Meeting ("AGM") of the Members of Pidilite Industries Limited ("Company") will be held on Wednesday, the 10th August, 2022 at 3.00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as stated in the Notice convening the said AGM ("AGM Notice").

AGM Notice and the Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with the login details for joining the 53rd AGM through VC/OAVM facility has been sent through electronic mode (e-mail) to all the Members who have registered their e-mail ids with the Company/Depository Participants ('DP') in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI circulars. The Company has also made available the AGM Notice alongwith the Annual Report on its website www.pidilite.com as well as on the websites of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com/, the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com

The documents referred to in the AGM Notice are available electronically for inspection without any fee by the Members from the date of circulation of the AGM Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to queries_documents@pidilite.com

The instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. The Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Book Closure

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Act, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 28th July, 2022 to Wednesday, 10th August, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of dividend, if approved by the Members at the AGM.

Tax Deduction at Source (TDS)

As per Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company after 1st April 2020, shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholder and the documents submitted by them and accepted by the Company, Shareholders are requested to submit documents in accordance with the applicable provisions of Income Tax Act, 1961. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the AGM Notice.

The Company is providing to all its Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the ensuing AGM through electronic voting system prior to the AGM (remote e-voting) and during the AGM (e-voting). The Company has entered into an arrangement with NSDL for facilitating remote e-voting/e-voting services. If your email ID is already registered with the Company/DP, the login details for e-voting are being sent on your registered email address. The remote e-voting period shall commence on Saturday, 6th August, 2022 at 9.00 a.m. (IST) and end on Tuesday, 9th August, 2022 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled for voting after 5:00 pm on Tuesday, 9th August, 2022.

The voting rights, by remote e-voting/e-voting, shall be as per the number of equity shares held by the Member(s) as on Wednesday, 3rd August, 2022 (cut-off date). The Members are eligible to cast vote electronically only if they are holding shares as on cut-off date. The Members who have acquired shares after the date of electronic dispatch of the Annual Report and holding shares as of the cut-off i.e 3rd August, 2022, may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. The Members who may have cast their vote through remote e-voting may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be allowed to cast their vote again through e-voting facility in the AGM. Detailed procedure of e-voting is available in the AGM Notice as well as in the email sent to the Members by NSDL. In case of any queries/grievances pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the Downloads section of https://www.evoting.nsdl.com/ or contact toll free number 1800 1020 990/1800 224 430 or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice-President, NSDL at amitv@nsdl.co.in or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at pallavid@nsdl.co.in. Address- 4th Floor, A-Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013, email evoting@nsdl.co.in.

Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their Depository Participants. Shareholders holding shares in physical form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the said details in the prescribed Form ISR-1 with Registrar and Transfer Agent of the Company, TSR Consultants Private Limited ("TSR"). The Shareholders can access the relevant forms on the Companies website at www.pidilite.com.

For Pidilite Industries Limited

Manisha Shetty Company Secretary

BSE **53,416.15** -98.00 NSE 15,938.65 -28.00

USD 1\$ EURO 1€ ₹79.88 ₹80.04 POUND 1£: ₹94.45

सोने : ₹51,160 चांदी : ₹57,000 (प्रतिशक्ति

अंडी : 530



(>) दृष्टिक्षेपात

सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने ठेवींवरील व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. सेंट्रल बँकेने १० जुलैपासून तर इंडियन ओव्हरसीज बँकेने १२ जुलैपासून नवे दर लागू केले. सेंटल बँकेने ४६ ते ९० दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ३.२५ वरून ३.३५ टक्के केला आहे, तर ३१ ते ४५ दिवसांच्या ठेवींवर व्याजदर २.९० वरून ३ टक्के केला. याचबरोबर १८० ते ३६४ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर ४.३५ टक्क्यांवरून ४.४० टक्के केला आहे. तसेच १ वर्ष आणि २ वर्षपिक्षा कमी मुदत ठेवींवर ५.२५ टक्के व्याज मिळणार आहे. २ ते ३ वर्षे मुदतपूर्ती असलेल्या ठेवींवर ५.३० टक्के आणि ३ ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ५.३५ टक्के व्याज मिळेल. इंडियन ओव्हरसीज बँकेने दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या दीर्घ कालावधीच्या ठेवींवरील व्याजदर ५.४५ ते ५.६० टक्के केला आहे.

टाटा मोटर्सची पेट्रोनॉससोबत भागीदारी

मुंबई : टाटा मोटर्सने व्यावसायिक वाहन विभागासाठी धोरणात्मक ल्युब्रिकंट्स भागीदार म्हणून पेट्रोनॉस ल्युब्रिकंट्स (इंडिया) प्रा. लि. बरोबर करार केला आहे. आज दोन्ही कंपन्यांनी या कारारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि या भागीदारीची घोषणा केली. "पेट्रोनॉसबरोबरच्या भागीदारीमुळे टाटा मोटर्सच्या ग्राहकांना टाटा मोटर्सने खास तयार केलेले जेन्युइन ऑइल स्पर्धात्मक दरात उपलब्ध होईल. यामुळे वाहनाची कार्यक्षमता, इंधन क्षमता, कामगिरी सुधारते. अधिक काळ वाहन वापरता येते. टाटा मोटर्सच्या देशभरातील अधिकृत कार्यशाळांमध्ये हे उच्च दर्जाचे ऑडल उपलब्ध असेल याची हमी या भागीदारीमुळे मिळणार आहे." असे टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाच्या ग्राहक संरक्षण विभागाचे प्रमुख आर. रामकृष्णन यांनी सांगितले. टाटा मोटर्स या आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादन कंपनीसोबत भागीदारी करणे ही आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पेट्रोनॉस इंटरनॅशनलचे आशियातील रिजनल एमडी ज्यूसेप्पे पेड़ेटी यांनी व्यक्त केली.

खाद्यतेलाच्या आयातीत जूनमध्ये घट

मुंबई : देशात जून महिन्यात झालेली खाद्यतेलाची आयात मागील वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत किंचित घटली आहे. ही घट साधारण एक टक्का आहे. देशातील तेल उत्पादक कंपन्या व व्यापारी यांची सर्वोच्च संघटना द सॉलव्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यावर्षीच्या जून महिन्यात देशात नऊ लाख ९१ हजार ६५० टन व्हेजिटेबल ऑईल ची आयात झाली. तर मागील वर्षीच्या जून महिन्यात ही आयात नऊ लाख ९६ हजार ०१४ टन होती. नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान देशात ८७,६०,६४० टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली. मागील वर्षीच्या याच आठ महिन्यात हा आकडा ८६ लाख ७४ हजार १२ टन होता.



मुंबई : 'ऑडी ए८ एल' या लक्झरी सेदान कार लाँच करण्यात आली.

'ऑडी ए८ एल' भारतात लॉच

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार कंपनीने भारतात नवीन 'ऑडी ए८ एल' ही सेदान श्रेणीतील लक्झरी कार लाँच केली. ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे ३.० लिटर टीएफएसआय (पेट्रोल) इंजिन असलेली ही कार ५.७ सेकंदांमध्ये ० ते १०० किलोमीटर प्रतितास वेग प्राप्त करते. या कारचे दोन व्हेरिएण्ट असून, ऑडी ए८ एल सेलिब्रेशन एडिशनची एक्स शोरूम किंमत १ कोटी २९ लाख तर ऑडी ए८ एल टेक्नोलॉजीची किंमत १ कोटी ५७ लाख इतकी ठेवण्यात आली आहे.

पेण नगरपरिषद, पेण

जाहीर फेर ई-निविदा सूचना २०२२-२३

पेण शहराच्या मंजूर आराखड्यातील आरक्षण क्र. १४ (अंतिम भूखंड १०१) भाजी मार्केट या आरक्षणाचा खाजगीकरणाच्या माध्यमातून विकास करण्यात आलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील गाळा क्र. १३ या गाळ्याचे ३ वर्ष मुदतीवर भाडेकरारावर देणे बाबतची जाहीर फेर ई-निविदा सूचना शासनाच्या https://www.mahatendres.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सदर ई-निविदेस दिनांक १५/०६/२०२२ ते ०१/०७/२०२२ या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वीकारण्यात येतील.

जा.क्र.पेनप/का.४/बांवि/ई-निविदा/२०२२/१४७७ दिनांक : १४/०६/२०२२

मुख्याधिकारी. पेण नगरपरिषद, पेण



पनवेल महानगरपालिका

स्वारस्य अभिव्यक्ती (EOI)

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या ई-वेस्टची घनकचरा व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम २०१६ नुसार बाह्य यंत्रणेद्वारे कचरा उचलून ऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणेकामी तातडीने इच्छुक स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवित आहोत. इच्छुक स्वारस्य अभिव्यक्तींनी त्यांच्या संस्थेचे नाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात दिनांक २८/०७/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत सादर करावीत. सदर तारखेनंतर आलेली स्वारस्य अभिव्यक्ती विचारात घेतली जाणार नाहीत. सदरबाबत अधिक माहिती panvelcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

उप आयक्त. पनवेल महानगरपालिका

जा.क्र.पमपा/घकवि/२५२२/प्र.क्र.-११९/४६८/२०२२, दि. १४/०७/२०२२

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ ई-निविदा सूचना क्र.का.अ. (शहर)/ मुं.झो.सु.मंडळ/ ई-निविदा/ मससंम/२०/२०२२-२३

कार्यकारी अभियंता [शहर] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास गधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३९, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ (दुरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४८४) हे जिल्हा उप निबंधक/ शहर/ मुंबई शहर जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थांकडून एकुण २३ कामांकरिता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. विस्तृत निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक १८.०७.२०२२ दुपारी १.०५ पासून दिनांक ०१.०८.२०२२ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहील. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक/ बदल असल्यास https://mahatenders.gov.in संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर)

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था CPRO/A/389

मुं.झो. सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे.

कार्यकारी अभियंता (शहर), मुं.झो.सु.मंडळ, मुंबई

१५ जुलै, २०२२

अमेरिकेत विक्रमी महागाई

४१ वर्षांतील विक्रम; देशातही वाढणार महागाईचे चटके

नवी दिल्ली, ता. १४: अमेरिकेतील महागाईने जुनमध्ये ९.१ टक्क्यांचा दर गाठत जून १९८१ नंतर म्हणजे गेल्या ४१ वर्षातील विक्रमी महागाईची पातळी गाठली. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे पतधोरण अधिक कठोर होणार हे स्पष्ट झाले. आगामी पतधोरणात फेडरल रिझर्व्ह ७५ आधारभूत अंकांनी

व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेगाने एका वर्षात झालेली ही महागाई वाढ असून येथे अत्र धान्यापासून, इंधनापर्यंत सर्वच गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अमेरिकेतील सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दर गेल्या वर्षाच्या तुलनेत ९.१ टक्के वेगाने वाढला आहे. मे महिन्यात हा दर ८.६ टक्के होता. फेडरल रिझर्व्हच्या २ टक्के लक्ष्यापेक्षा इथली

ग्राहकांना ऑफिस,

कोविडनंतर बदलत आहे. आता

घरातच ऑफिस, व्यायामशाळा,

बाग, छंदवर्गाची जागा अशा

विविध प्रकारच्या गोष्टींसाठी लोक

आग्रह करू लागत असल्याचे

गोदरेज प्रॉपर्टीजच्या एका अभ्यास

घरात आरोग्य तसेच मानसिक

स्वास्थ्य जपले जाईल, याकडे आता

लोकांचा भर आहे. ८० टक्के लोकांची

तशीच इच्छा आहे. आरोग्यदायी

लाईफस्टाईल जगण्यास लोकांचे

प्राधान्य असल्याने वैविध्यपूर्ण घरास

लोक पसंती देत आहेत. घरासभोवती

आणि घरातही हिरवळ असावी, असा

७० टक्के लोकांनी घरातच ऑफिसची

रचना हवी यास पसंती दिली. घरात

आपली आवड-छंद जपता यावेत,

यावर ६९ टक्के लोकांनी भर दिला

असल्याचेही गोदरेज प्रॉपर्टीच्या

राकेश कुमार यांनी सांगितले.

हल्लीच्या हायब्रीड वर्किंगमुळे

८० टक्के लोकांचा आग्रह असतो.

अहवालातून समोर आले आहे.



रशिया व युक्रेन युद्ध हे यामागचे मुख्य कारण असल्याचे अमेरिकी सरकारने म्हटले आहे. सगळ्या जगाची अर्थव्यवस्था डळमळीत करणाऱ्या कोरोना साथीच्या संकटावर अमेरिकेने अत्यंत वेगाने मात केली त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत इथली अर्थव्यवस्थाही वेगाने सुधारली. त्यामुळे मागणी वाढली मात्र त्या तुलनेत पुरवठा वाढला नाही. याचाही परिणाम महागाई वाढण्यात

झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतावरील परिणाम

🕇 जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील बदलाचा सगळ्या जगाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. तसा तो भारतीय अर्थव्यवस्थेवर होणेही अपेक्षितच आहे. जगभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थाही कमकुवत झाल्या आहेत. तिथेही महागाई वाढत आहे. अमेरिकेतील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉलर मजबूत होईल, तसेच तिथल्या रोखे परताव्यात वाढ होईल, त्यामुळे परकी गुंतवणूकदार भारतीय शेअर आणि कर्ज रोखे बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात करतील.

🧻 गेले सलग ९ महिने परकी संस्थात्मक गुंतवणूकदार पैसे काढून घेत 🚄 आहेत. परिणामी रूपयात आणखी घसरण होईल. त्यामुळे वित्तीय तूट १०५ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाद्यतेल , डाळीं, कडधान्याही आयात केली जातात. अशा आयातीत वस्तूंचे मूल्य वाढेल. विशेषतः पेट्रोलियम पदार्थांच्या महागड्या आयातीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. याचा परिणाम मालवाहतूक महागण्यात आणि पर्यायाने अन्नधान्याच्या, भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्यात होईल. परदेश प्रवासही महागेल. एकंदर अमेरिकेतील महागाईचा चढा दर आपल्यालाही महागाईचे चटके देणारा ठरू शकतो.

सकाळ न्यूज नेटवर्क

निर्यातबंदी

पेटोल-डिझेलवरील

Pidilite

किंचित दिलासा मिळाला असून

a

शल्कात

उपाययोजनांचा हा परिणाम असल्याचे

सांगण्यात येते. मे महिन्यांत घाऊक

महागाईचा दर १५.८८ टक्के होता.

दुसरीकडे, जूनमध्ये किरकोळ

करण्यासह अन्य

अमेरिकी चलनवाढीमुळे शेअर बाजारात घसरण

मुंबई, ता. १४ : अमेरिकेत झालेल्या चलनवाढीनंतर दरवाढीच्या भीतीमळे गुरुवारी मंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांच्यात घसरण झाली. सेन्सेक्स ९८ अंश तर निफ्टी २८ अंश घसरला.

भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र

सध्यातरी समाधानकारक असल्याने आज व्यवहार सुरू होताना शेअर बाजार नफा दाखवीत होते. मात्र हळूहळू सर्वच जागतिक बाजारांवर अमेरिकी नकारात्मक अर्थव्यवस्थेचे सावट पसरल्यामुळे सर्वत्र नफारुपी विक्री सुरू झाली. भारतीय

शेअर बाजारही त्यापासून अलिप्त राहिले नाहीत. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स

रुपया आणखी घसरला

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी नवी नीचांकी पातळी गाठली. सलग चौथ्या दिवशी रुपयाने नवा नीचांक गाठत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७९.८३ वर पोहोचला.

५३,४१६.१७ अंशांवर व निफ्टी १५,९३८.६५ अंशावर स्थिरावला.

आज निफ्टी मधील १,२६८ शेअर तोटा दाखवीत होते तर ६६६ शेअर नफ्यात होते. आज आयटी कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली व औषध कंपन्यांचे शेअर तेजीत

यंदा देशातून निघणार व्यायामशाळा, बाग, ९३ अब्ज सिगरेटचा धूर सर्व काही हवे घरातच

मुंबई, ता. १४ : पूर्वी घर म्हणजे विक्री पुन्हा पूर्वपदावर येण्याचा अंदाज रात्री डोके टेकायची जागा, असा लोकांचा समज होता, तो आता

> मुंबई ता १४ : कोरोनाचे सावट कमी होत चालल्याने आता लोकांनी पुन्हा सिगारेटकडे आपला मोर्चा वळवला असून या वर्षी देशात ९३ अब्ज सिगारेटचा धूर निघेल, असा अंदाज क्रिसिल रेटिंग या संस्थेने व्यक्त केला आहे. मार्च २०२३ पर्यंत देशातील प्रमुख कंपन्यांच्या सिगारेटची विक्री कोरोनापूर्व काळापेक्षा जास्त होईल असाही त्यांचा अंदाज आहे. कोरोना संपत चालल्याने आता

लोक मनमोकळेपणे बाहेर फिरू लागले आहेत, तसेच सिगारेटवरील करही एक दोन वर्ष स्थिर असल्यामुळे सिगारेटींचा खप वाढेल. यंदा मोठ्या कंपन्यांची सिगारेट विक्री सहा टक्क्यांनी वाढेल व ती कोरोनापूर्व कालखंडाएवढी होईल. २०२० पेक्षा या कंपन्यांची उलाढालही तीन टक्क्यांनी वाढेल; मात्र तंबाखु व सिगारेटभोवतीचे आवरण याचा खर्च वाढल्यामुळे त्यांचा नफा दीड टक्के कमी होईल, असा क्रिसिलचा अंदाज आहे.

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Shankarseth Road, Swargate, Pune-411 037 **E-tender Notice**

PMPML invites proposals from interested and eligible Bidders for "Appointment or gency for Collecting Fare box Revenue from Bus Services operated by PMPML rough e -tendering on the e-tender portal "www.mahatenders.gov.in. "The tender ocument be available on the e - tender portal from 15 July 2022 to 12 August 2022 ill 2.30 PM. Bid Due Date is 12 August 2022 at 2.30 PM. Technical Bid shall be

MPML reserves the right to accept or reject any proposal at any time without ssigning any reasons. Bidders are required to take note of the same.

Date: 13/07/2022

Chairman & Managing Director Pune Mahanagar Pariyahan Mahamandal Ltd

Please refer to the uploaded e-tender document for further details and associated terms

ORACLE

ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड नौंदणीकृत कार्यालय: ओरॅकल पार्क, पश्चिम द्वृतगती महामार्गाबवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ दूरघ्वनी: +९१ २२ ६७१८ ३०००; फॅक्स: +९१ २२ ६७१८ ३००१; सीआयएन: एल७२२००एमएच१९८९पीएलसी०५ वेबसाइट: www.oracle.com/financialservices; ई-मेल: investors-vp-ofss_in_grp@oracle.com

सचना कंपनीच्या समभागांचे इनव्हेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) हस्तांतर करण्याविषयी

भागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की कलम १२४ मधील तरतुदी आणि कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) तसेच गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) मधील इतर लागू तरतुर्दीनुसार, त्याचबरोबर त्यातील लागू असलेल्या सुधारणांनुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी घोषित केलेला अंतिम लाभांश आणि ज्यावर सात वर्षांच्या कालावधीसाठी कोणताही दावा करण्यात आलेला नाही, तो १० नोव्हेंबर २०२२ रोजी गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) मध्ये जमा केला जाईल. संबंधित समभाग ज्यावर सलग सात वर्षे लाभांशासाठी दावा करण्यात आलेला नाही, ते देखील नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयईपीएफ खात्यात हस्तांतरित केले जातील.

ज्यांचे समभाग नियमांनुसार आयर्डपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. अशा संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक संप्रेषण पाठवले आहे . ज्या भागधारकांचे समभाग आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करायचे आहेत. त्यांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या www.oracle.com/financialservices या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. भागधारकांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी आयईपीएफकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या त्यांच्या समभागांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा. भागधारकांना विनंती करण्यात येते की, संप्रेषणात नमुद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांनी कंपनीचे रजिस्टार आणि हस्तांतरण प्रतिनिधी मेसर्स केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत किंवा त्यापुर्वी पाठवावेत.

१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत कंपनीला संबंधित भागधारकांकडून कोणतीही माहिती अथवा संप्रेषण प्राप्त न झाल्यास, कंपनी, नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून नियमानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता. हा दावा न केलेला लाभांश आणि संबंधित समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करेल. भागधारकांनी हे लक्षात घ्यावे की, दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध त्यांना कोणताही दावा दाखल करता येणार नाही. दावा न केलेला लाभांश आणि समभाग एकदा आईपीएफमध्ये हस्तांतरित केल्यानंतर आणि हस्तांतरणाच्या तारखेनंतर त्यावर जमा होणारे लाभ प्राप्त करण्यासाठी नियमांनुसार विहित प्रक्रियेचे पालन करत संबंधित भागधारक आयईपीएफ प्राधिकरणाकडे त्याचा दावा दाखल करु शकतात. हस्तांतरित समभाग आणि लाभांशांवर दावा करण्याच्या उद्देशाने, संबंधित भागधारक आयईपीएफ प्राधिकरणाकडे विहित फॉर्म आयईपीएफ-५ द्वारे अर्ज करु शकतो आणि हा फॉर्म www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

समभागधारकांना याबाबत कोणतीही शंका असल्यास ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि हस्तांतर प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले केफीन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी युनिटः ओरॅकल फायनान्शल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड. सेलीनियम, टॉवर-बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, फायनान्शल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैद्राबाद-५०००३२, टोल फ्री क्रमांकः १८०० ३०९४ ००१, ईमेलः einward.ris@kfintech.com या पत्त्यावर संपर्क साधू शकतात.

ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड करिता

ओंकारनाथ बॅनर्जी कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकार

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक मंडळ

ई-निविदा सूचना क्र.का.अ. (शहर)/ मुं.झो.सु.मंडळ/ ई-निविदा/ मससंम/२१/२०२२-२३

कार्यकारी अभियंता [शहर] विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकार प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३९, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१ (दूरध्वनी क्र. ०२२ ६६४०५४८४) हे जिल्हा उप निबंधक/ शहर/ मुंबई शहर जिल्हा यांचेकडे नोंदणीकृत पात्र मजूर सहकारी संस्थांकडून एकुण २१ कामांकरिता बी-१ (टक्केवारी) नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. विस्तृत निविदा सूचना व निविदा कागदपत्रे शासनाच्य संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in उपलब्ध असतील. निविदा विक्री दिनांक १८.०७.२०२२ दुपारी १.०५ पासून दिनांक ०१.०८.२०२२ सायंकाळी ५.३५ पर्यंत राहील. निविदा सूचनेबाबत शुध्दिपत्रक/ बदल असल्यास https://mahatenders.gov.in संकेतस्थळाव प्रकाशित केले जातील. निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (शहर)

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

मुं.झो. सु. मंडळ यांनी राखून ठेवला आहे.

कार्यकारी अभियंता (शहर), मुं.झो.सु.मंडळ, मुंबई

भाजीपाला मात्र महागला

घाऊक महागाईत 'किंचित' दिलासा

नवी दिल्ली, ता. १४ : घाऊक भाजीपाला दरातील महागाई जूनमध्ये ५६. ३६ वरून ५६.७५ टक्क्यांपर्यंत वाढली. दुध, फळे व बटाट्याच्या किमतीही मागच्या महिन्यात वाढल्या. जून महागाईच्या दरात जून २०२२ मध्ये २०२२ मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १४.३९ टक्के

हा दर १५.१८ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. भाज्यांच्या किमतीत ५६.७५ टक्के तर बटाटे आणि आल्याची माहिती आज फळांच्या भावात अनुक्रमे ३९.३८ टक्के व २०.३३ टक्के वाढ झाली. देण्यात आली. मागच्या महिन्यात साखरेवरील

दर मे (७.०४) किंचित घसरून ७.०१ टक्क्यांवर आला.

महागाईचा आकडा आकड्यांमध्ये आल्याचा महिना १५वा वाणिज्य मंत्रालयाच्या

म्हणण्यानसार. खाद्यपदार्थांच्या दध व भाजीपाल्याच्या किमतीतील वाढ. मिनरल वॉटरचे वाढलेले दर. आंतरराष्ट्रीय बाजारांतील कच्च्या तेलाचे व नैसर्गिक वायुचे चढे दर, खनिज, रासायनिक उत्पादनांची दरवाढ यामुळेही घाऊक महागाई दरांत अपेक्षाकृत घसरण झालेली नाही.

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: रिजन्ट चेंबर्स, ७ वा मजला, जमनालाल बजाज मार्ग, २०८,

नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूरध्वनी: +९१ २२ २८३५ ७०००, ईमेल: Investor.relations@pidliite.co.in चेबसाइट: www.pidliite.com सीआयएन: एल२४१००एमएच१९६९पीएलसी०१४३३६ ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा,

ई-मतदान आणि बुक क्लोजर माहिती ह्यासंबंधी नोटीस

ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की कंपनी कायदा २०१३ ('कायदा') मधील तरतुदी व त्या अंतर्गत नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ ('लिस्टिंग नियम') हे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांसोबत (एमसीए परिपत्रक) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी परिपत्रके') ह्यांनी जारी केलेल्या परिपत्रकासोबत वाचले असता, त्या अन्वये पिडिलाइट इंडस्ट्रिज लिमिटेडच्या ('कंपनी') सदस्यांची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सदर एजीएम कळवणाऱ्या सूचनेत सांगितल्यानुसार कामकाज पार पाडण्यासाठी ('एजीएम') बुधवार, १० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंग ('व्हीसी')/इतर ऑडिओ विज्ञाल माध्यमां धून ('ओएव्हीएम') संपन्न होणार आहे. (''एजीएम सूचना'')

एजीएम सूचना आणि आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल आणि ५३ व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममधून सहभागी होण्यासाठी लॉगिनचा तपशील इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (ई-मेल) अशा सदस्यांना पाठवली आहे. वरील एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांसाठी कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे (डीपी) ई-मेल पत्ता नोंदवला आहे. कंपनीने एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल आपल्या <u>www.pidilite.com</u> वेबसाइटवर, एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com/ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध केला आहे.

एजीएमच्या सूचनेसंबंधी कागदपत्रांचं निरिक्षण सदस्य कोणतही शुल्क न भरता इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करू शकतील, ही कागदपत्रे सूचना जारी केलेल्या तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील. ज्या सदस्यांना अशा कागदपत्रांचे निरिक्षण करायचे आहे त्यांनी ईमेल पाठवावा: <u>queries_documents@pidilite.com</u>

एजीएमच्या स्चनेत एजीएममध्ये सहभागी होण्याचं मार्गदर्शन केलं आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होणाऱ्यांची उपस्थिती कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्यासाठी उपयोगात आणली जाईल.

कायद्याचे कलम ९१ हे कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडिमिनिस्ट्रेशन) कायदा २०१४ चा नियम १० आणि लिस्टिंग रेग्यूलेशन्समधील नियम ४२ सोबत वाचले असता त्या अन्वये अशीही सचना दिली जात आहे की सदस्यांची नोंदवही आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुस्तिका गुरूवार, २८ जुलै २०२२ ते बुधवार, १० ऑगस्ट २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) एजीएमच्या उद्देशाने आणि लाभांश देय देण्याच्या उद्देशाने दोन्ही दिवस बंद राहील.

टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स (टीडीएस-स्त्रोतावर कर वजावट)

आयकर अधिनियम १९६१ प्रमाणे, वित्त कायदा २०२० द्वारे सुधारणा करण्यात आल्याप्रमाणे, १ एप्रिल २०२० नंतर कंपनीद्वारे प्रदान करण्यात आलेला किंवा वितरीत करण्यात आलेला लाभांश हा भागधारकांच्या हातामध्ये करपात्र असेल आणि कंपनीने लाभांशामधून विहित दरांनी स्रोतावर कर वजावट करणे (टीडीएस) आवश्यक असेल. भागधारकाची निवासी स्थिती आणि त्याने सादर केलेले व कंपनीने स्वीकारलेले दस्तऐवज यांच्यानुसार टीडीएस दरामध्ये बदल होईल. आयकर अधिनियम, १९६१ च्या लागू तरतुर्दीनुसार भागधारकांना दस्तऐवज सादर करण्याची विनंती करण्यात येते. कर दरांचा तपशील, लागू कर दर प्राप्त करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज हे एजीएम नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.

स्थळ : मुंबई

दिनांक: १४ जुलै, २०२२

कंपनी आपल्या सर्व सदस्यांना एजीएम आधी (दूरस्थ ई-मतदान) आणि एजीएम दरम्यान (ई-मतदान) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे एजीएममध्ये मंजूर होणाऱ्या प्रस्तावित ठरावांवार मतदान करण्याचा अधिकार देत आहे. दूरस्थ ई-मतदान/ ई-मतदान सेवा पुरवण्यासाठी कंपनीने एनएसडीएल सोबत आयोजन केले आहे. जर तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डीपीकडे आधीच नेंदवला असेल तर ई-मतदानासाठी लॉगिन तपशील तुमच्या नेंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवला आहे. दूरस्थ ई-मतदान शनिवार, ६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सुरू होईल आणि मंगळवार, ९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) समाप्त होईल. दूरस्थ ई-मतदान सुविधा मंगळवार, ९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.०० नंतर खंडित करण्यात येईल.

दूरस्थ ई-मतदान/ ई-मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार सदस्याने (एका/अनेक) बुधवार, ३ ऑगस्ट २०२२ (समाप्ती दिनांक) रोजी धारण केलेल्या समभागांच्या संख्येनुसार असेल. जर सदस्यांकडे समाप्ती तारखेला समभाग असतील तर ते इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदानासाठी पात्र ठरतील. वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवल्यानंतर आणि ३ ऑगस्ट २०२२ ह्या समाप्ती तारखेला सदस्याकडे समभाग असतील तर त्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल, त्यासाठी त्याने evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलं असेल त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल, पण एजीएममध्ये पुन्हा ई-मतदानाद्वारे मत देता येणार नाही. दूरस्थ ई-मतदान/ई मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएम सूचनेमध्ये आणि एनएसडीएलने सदस्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये उपलब्ध आहे. ई-मतदानासंबंधी कोणतीही शंका/ तक्रार असेल तर तुम्ही https://www.evoting.nsdl.com/ वर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) पाह् शकता किंवा टोल फ्री नंबर: १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० वर संपर्क करू शकता किंवा अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष एनएसडीएल यांच्याशी amitv@nsdl.co.in वर संपर्क करू शकता किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी pallavid@nsdl.co.in वर संपर्क करू शकता. पत्ता-४ था मजला, ए-विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३ ह्यांना संपर्क करा, ईमेल evoting@nsdl.co.in

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणार्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल र्किवा केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींनी दिलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. फिजिकल स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल किंवा केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांनी नमूद केलेल्या तपशीलांची नोंदणी/अपडेट फॉर्म आयएसआर-१ मध्ये कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, टीएसआर कन्सलटंस् प्रायवेट लिमिटेड (टीएसआर) यांच्याकडे करण्याची विनंती केली आहे. शेअरधारक www.pidilite.com वर कंपन्यांच्या वेबसाइटवर संबंधित फॉर्ममध्ये प्रवेश करू शकतात.

पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी

सही/-मनीषा शेट्टी कंपनी सचिव